लादम अफोर्डबल हाऊसिंग लिमिटेड

(पूर्वी लादम फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात) नोंदणी कार्यालय : लादम हाऊस, सी-३३, आयटीआय समोर, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प.) ४००६०४ फोन क्र. : ०२२-७१९९०००, ईमेल आयडी : compliances@ladam.in वेबसाईट : www.ladamaffordablehousing.com सीआयएन : एल६५९९०एमएच१९७९पीएलसी०२१९२३

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की कंपीची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी टीएसएसआयए हाऊस, तळ मजला, पी-२६, रोड क्र. १६/टी, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प) ४००६०४ येथे **गुरुवार २९ सप्टेंबर २०१६ रोजी स. ११.०० वा**. घेण्यात येणार आहे. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१५–१६ करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसुकडे ईमेल आयडी नोंद्विलेल्या सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे. ती कंपनीची वेबसाईट www.ladamaffordablehousing.com वर सुद्धा उपलब्ध आहे. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१५-१६ करिता वर्ष वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत ही परवानगी असलेल्या पद्धतीने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर इतर सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे. प्रत्यक्ष माध्यमाने एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल पाठविणे आणि ईमेल मार्फत वार्षिक अहवाल पाठविण्याचे काम ०४ सप्टेंबर, २०१५ रोजी पूर्ण झाले आहे.

गुरुवार, २२ सप्टेंबर २०१६ रोजीच्या कट ऑफ तारखेस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात भाग धारण केलेले सभासद एजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन सीडीएसएलच्या इलेक्ट्रानिक मतदान पद्धतीमार्फत एजीएमच्या सूचनेत नमूद सर्वसाधारण/विशेष व्यवसायावर इलेक्ट्रॉनिकली (''द्रस्थ ई– मतदान'') त्यांचे मतदान करू शकतात. सर्व सभासदांना कळविण्यात येते की :

i. एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्वसाधारण आणि विशेष व्यवसायाचा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानमार्फत व्यवहार करता येईल.

ii. दूरस्थ ई-मतदानाला सोमवार, २५ सप्टेंबर, २०१६ रोजी स. ९.०० वा. सुरूवात

iii. दरस्थ ई-मतदान बुधवार २८ सप्टेंबर २०१६ रोजी सायं. ५.०० वा. सपेल.

iv. एजीएममध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६ आहे. v. कोणतीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे भाग संपादित

केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट–ऑफ तारीख म्हणजेच २२ सप्टेंबर, २०१६ रोजीस भाग धारण केलेले आहेत ते compliances@ladam.in येथे विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

सभासदांनी नोंद घ्यावी की; ए) दूरस्थ ई-मतदान मॉड्युल मतदानाकरिता वरील सदर तारीख आणि वेळेनंतर सीडीएसएल द्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. बी) बॅलट पेपर मार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येईल. सी) ज्या सभासदाने एजीएमपूर्वी दुरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एजीएमला हजर राह् शकतात, परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. आणि डी) ज्या व्यक्तीची नावे कट-ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेल्या लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील ते बॅलट पेपरमार्फत एजीएममध्ये मतदान तसेच दुरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यास हक्कदार राहतील

एजीएमची सूचना सीडीएसएलची वेबसाईट www.evotingindia.com वर उपलब्ध आहे आणि चौकशीसाठी सभासद सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकतात आणि सभासदांकरिता ई-मतदान युजर मॅन्युअल www.evotingindia.com च्या हेल्प सेक्शन मध्ये उपलब्ध आहे किंवा टॉल फ्री क्र. १८००२००५५३३ वर फोन करावा किंवा श्री. धर्मेंद्र कुमार व्यास - कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी, लादम हाऊस, सी-३३, आयटीआय समोर, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प.) ४००६०४ फोन क्र. ७११९१००० यांना संपर्क करावा ज्या सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाशी संबंधित तक्रारी सोडवतील. सभासद compliances@ladam.in येथे किंवा नोंदणी कार्यालयाच्या पत्त्यावर सुद्धा आम्हाला लिह् शकतात.

कंपनी अधिनियम २०१३ कलम ९१ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ अनुसार याद्वारे ही सुद्धा सूचना देण्यात येते की, कंपनीचे सभासद रजिस्टर आणि भाग हस्तांतर पुस्तके ही वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतूकरिता २३ सप्टेंबर, २०१६ ते २९ सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित) पर्यंत बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार सही/-सुमेश अगरवाल दिनांक : ५ सप्टेंबर, २०१६ ठिकाण : ठाणे ००३२५०६३



GEE Limited

REGISTERED OFFICE & WORKS: Regd Office: Plot No. E-1, Road No., Wagle Ind. Estate, Thane-400 604 CIN: L99999MH1960PLC011879

Tel: 02522-280358, Fax: 02522-281199 Email: shares@geelimited.com Web: www.geelimited.com

RESULTS OF E-VOTING/POLL AT THE 55TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 108 and 109 of the Companies Act, 2013 and rule 21(2) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and other applicable provisions (if any), that the Company had conducted e-voting/Poll for passing the following resolutions. The 55th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company held on Saturday, 03rd September, 2016 at 11.30 a.m. at Hotel Fortune Lake City, Jupiter Hospital Campus, Eastern Express Highway, Thane - 400 601. Based on the scrutinisers report dated 03rd September, 2016, the results of the e-voting/poll are as under:

SI. No.	Resolutions	Total No. of votes Polled	of votes % of total votes		No. of Shares and % of total votes cast against	
		No. of Shares	No. of Shares	% of votes	No. of Shares	% of votes
Ordin	ary Business					
1	To receive, consider and adopt the Audited Financial Statements of the Company for the financial year ended March 31, 2016 and reports of the Directors and the Auditors thereon.	17653957	17653922	99.9999	35	0.0001
2	Declaration of dividend for the financial year ended March 31, 2016.	17653957	17653922	99.9999	35	0.0001
3	Re-appointment of Mr. Utsav Rasiklal Kapadia (DIN: 00034154) who retires by rotation at the ensuing Annual General Meeting and being eligible, offers himself for the reappointment.	17653957	17653922	99.9999	35	0.0001
4	Ratification of appointment of M/s. Ford Rhodes Parks & Co. LLP, Chartered Accountants, Mumbai as Auditors	17653957	17653922	99.9999	35	0.0001
Spec	ial Business					
5	Approve remuneration to be paid to Mr. Shivranya Kini as Cost Auditors of the Company.	17653957	17653922	99.9999	35	0.0001
6	Re-appointment of Mr. Govind Kumar Saraf as an Executive Director.	17653957	17653922	99.9999	35	0.0001
7	Re-apointment of Mr.	17653957	17653922	99.9999	35	0.0001

The above reslutions have been passed with REQUISITE MAJORITY. This information is also available on the website of the company at www.geelimited.com and website of BSE Ltd at www.bseindia.com

Madhusudan P.

utive Director

Dhanuka as an Exec-

For GEE Ltd Thane September 03, 2016 Payal Agarwal

Rameshwar Media

Director – Finance & CFO

Sd/-

DIN: 07198236

Bombay Rayon Fashions Limited

CIN No. L17120MH1992PLC066880 Registered Office: D-1st Floor, Oberoi Garden Estates, Chandivali Farms Road, Chandivali, Andheri (East), Mumbai 400 072. Website: www.bombayrayon.com Email: investors@bombayrayon.com

Tel: 022 -61068800/022-39858800

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29, Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)Regulations, 2015, with Stock Exchanges thata meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 13 September, 2016 to inter alia, approve, consider and take on record the Un-audited Financial Results of the Company for quarterended on 30°

We also advice that further details will be available on the website of the company i.e. at www.bombayrayon.com and also on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For Bombay Rayon Fashions Limited Place: Mumbai Prachi Deshpande

Date: 3.09.2016

स्टेट बँक ऑफ इंडिया

प्रपत्र क्र. - १४

...प्रमाणपत्र धारक

सही/-

(नियमावली ३३ (२) पहा)

Company Secretary

भारत सरकार वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्रालय, आर्थिक व्यवहार मंत्रालय (बँकिंग विभाग)

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ३ ६वा मजला, सिंदिया हाऊस, एन.एम. मार्ग, बॅलार्ड पिअर, मुंबई ४०००३८

फोन : २२६६५४७३, फॅक्स : २२६६५४७३ मागणी सूचना

वस्ली अधिकाऱ्यांसमक्ष वसुली प्रक्रिया क्र. २५८ सन २००९ मधील

परिशिष्ट क्र. ९४

पुढील तारीख : ०७/१०/२०१६

विरुद्ध मे. वेल्को पेट्रो केमिकल्स ...प्रमाणपत्र ऋणको ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी व्याज आणि खर्चासह रु. ९६,५८,०१७.५६ (रुपये शहाण्णव लाख अट्टावन्न हजार सतरा आणि पैसे छपन्न मात्र) ची रक्कम अर्जदार बँकेला अदा करण्यासाठी ओ. ए. क्र. २४३ सन २००६ मधील वसुली प्रमाणपत्र जारी केले होते.

ज्याअर्थी तुम्ही रक्कम अदा केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकत जप्त करण्याचे आणि तिची विक्री करण्याचे आदेश दिले आहेत.


तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता ०७/१०/२०१६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणेच्या अटीच्या मांडणीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

मिळकतीचे वर्णन

'यनिट क्र. २११९. २रा मजला. ४थी विंग. ओबेरॉय इस्टेट. गार्डन इस्टेट. चांदिवली फार्म रोड, साकी विहार रोडलगत, चांदिवली, अंधेरी (पूर्व) मुंबई ४०००७२ येथील

सदर १ सप्टेंबर २०१६ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायालयाच्या शिक्क्याने दिले.

ठिकाण : मुंबई दिनांक १/९/२०१६



१. मे. वेल्को पेट्रोकेमिकल्स प्रा. लि.

२११९, ४थी विंग २रा मजला, ४थी विंग, ओबेरॉय चांदिवली फार्म रोड, चांदिवली, अंधेरी (पूर्व) मुंबई ४०००७२ किंवा प्लॉट क्र. सी/७१, एमआयडीसी महाड, जिल्हा-रायगड

२. श्री. जी. पी. वेल

रो हाऊस क्र. २७, माऊंट व्ह्यु सीएचएस लि., सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मागे, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई ४०० ०८८

३. सौ. रतिका जी. वेलू

रो हाऊस क्र. २७, माऊंट व्ह्यु सीएचएस लि., सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मागे, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई ४०० ०८८

लादम स्टील्स लिमिटेड

नोंदणी कार्यालय : लादम हाऊस, सी-३३, आयटीआय समोर, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प.) ४००६०४ फोन क्र. : ०२२-२५८२७६५१, ईमेल आयडी : compliances@ladam.in सीआयएन : यु२७१००एमएच१९८३पीएलसी०३०११९

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की कंपनीची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी टीएसएसआयए हाऊस, तळ मजला, पी-२६, रोड क्र. १६/टी, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प) ४००६०४ येथे **गुरुवार, २९ सप्टेंबर २०१६ रोजी स. १०.०० वा.** घेण्यात येणार आहे. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१५-१६ करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ईमेल आयडी नोंदिवलेल्या सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१५-१६ करिता वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत ही परवानगी असलेल्या पद्धतीने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर इतर सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे. प्रत्यक्ष माध्यमाने एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल पाठविणे आणि ईमेल मार्फत वार्षिक अहवाल पाठविण्याचे काम ४ सप्टेंबर, २०१५ रोजी पूर्ण झाले आहे.

गुरुवार, २२ सप्टेंबर २०१६ रोजीच्या कट ऑफ तारखेस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात भाग धारण केलेले सभासद एजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाह्न सीडीएसएलच्या इलेक्ट्रानिक मतदान पद्धतीमार्फत एजीएमच्या सूचनेत नमूद सर्वसाधारण/विशेष व्यवसायावर इलेक्ट्रॉनिकली (''द्रस्थ ई-मतदान'') त्यांचे मतदान करू शकतात. सर्व सभासदांना कळविण्यात येते की

i. एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्वसाधारण आणि विशेष व्यवसायाचा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानामार्फत व्यवहार करता येईल.

ii. दरस्थ ई-मतदानाला सोमवार. २५ सप्टेंबर. २०१६ रोजी स. ९.०० वा. सुरूवात

iii. दुरस्थ ई-मतदान बुधवार, २८ सप्टेंबर २०१६ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. iv. एजीएममध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानासाठी पात्रता निश्चित

करण्यासाठी कट-ऑफ तारीख गुरुवार, २२ सप्टेंबर २०१६ आहे. v. कोणतीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे भाग संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच २२ सप्टेंबर, २०१६ रोजीस भाग धारण केलेले आहेत ते compliances@ladam.in येथे

विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

सभासदांनी नोंद घ्यावी की; ए) दूरस्थ ई-मतदान मॉड्युल मतदानाकरिता वरील सदर तारीख आणि वेळेनंतर सीडीएसएल द्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. बी) बॅलट पेपर मार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येईल. सी) ज्या सभासदाने एजीएमपूर्वी दुरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एजीएमला हजर राह् शकतात, परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. आणि डी) ज्या व्यक्तीची नावे कट-ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेल्या लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील ते बॅलट पेपरमार्फत

एजीएममध्ये मतदान तसेच द्रस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यास हक्कदार राहतील. एजीएमची सूचना सीडीएसएलची वेबसाईट www.evotingindia.com वर उपलब्ध आहे आणि चौकशीसाठी सभासद सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकतात आणि सभासदांकरिता ई-मतदान युजर मॅन्युअल www.evotingindia.com च्या हेल्प सेक्शन मध्ये उपलब्ध आहे किंवा टॉल फ्री क्र. १८००२००५५३३ वर फोन करावा किंवा कु. सुगंधा राणे, अनुपालन अधिकारी, लादम हाऊस, सी-३३, आयटीआय समोर, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प.) ४००६०४ फोन क्र. ७११९१००० यांना संपर्क करावा ज्या सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाशी संबंधित तक्रारी सोडवतील. सभासद compliances@ladam.in येथे किंवा नोंदणी कार्यालयाच्या पत्त्यावर सुद्धा आम्हाला लिह शकतात.

कंपनी अधिनियम २०१३ कलम ९१ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ अनुसार याद्वारे ही सुद्धा सूचना देण्यात येते की, कंपनीचे सभासद रजिस्टर आणि भाग हस्तांतर पुस्तके ही वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतूकरिता २३ सप्टेंबर, २०१६ ते २९ सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित) पर्यंत बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार सही/-सुमेश अगरवाल

दिनांक : ५ सप्टेंबर, २०१६ संचालक ठिकाण : ठाणे ००३२५०६३ जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील श्री. जैसन जोस व सौ. बॉबी जोस हे ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड, पूर्वीचे नाव सिटीकॉर्प इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीज लिमिटेड' व 'आय-फ्लेक्स सोल्युशन्स लिमिटेड (ह्यापुढे उल्लेख सदर कंपनी) यांच्याकडून गाव मुलगाव, महाकाली केव्हज् रोड, अंधेरी पूर्व, मुंबई -४०००९३ येथे स्थित सी.टी.एस. क्र. १/सी शी संलग्न सर्व्हे क्र. ५३,५४,५५ व ५६ (भाग), प्लॉट क्र. ९ धारक जिमनीवर बांधलेल्या ''तक्षिला बिल्डिंग नं. ९, को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.'', नावाच्या सोसायटीमधील ''तक्षिला'' नावाच्या बिल्डिंग क्र. ९ च्या सुमारे ९०० चौ. फूट बिल्ट-अप एरिया मोजमापित १ल्या मजल्यावरील बी विंग चा फ्लॅट क्र. १२ (ह्यापुढे उल्लेख ''फ्लॅट'') असलेली जागा खरेदी करण्यास इच्छुक आहेत. सदर कंपनी सदर फ्लॅट माझ्या अशिलांना विकण्यास तयार आहे जे सदर कंपनीकडून सदर फ्लॅट खरेदी करण्यास इच्छुक आहेत.

कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांचे सदर फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही हिश्श्यांत विक्री, गहाण, हस्तांतरण, कब्जा, हिस्सा भाडेपट्टा, अदलाबदल, धारणाधिकार, भार, अंत्यदान, मृत्युपत्रित दान, न्यास, वारसा, कर्ज, अभिहस्तांकन, कुळ-वहिवाट, पोट-कुळ वहिवाट, उत्तराधिकार, परवाना, पोटगी, प्रलंबित वाद, तारण, कोणत्याही न्यायालयाने पारित केलेला आदेश, निकाल किंवा हुकूम, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणांचा आदेश, जप्ती, तडजोड किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणतेही दावे, आक्षेप, अधिकार, हक्क, संपत्ती किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी त्याबाबतची लेखी सूचना पुष्ठचर्थ कागदोपत्रांसह आम्हाला फ्लॅट क्र ६०४/बी-विंग, ग्लोबल हाईटस् बिल्डिंग नं. २, आनंद नगर, के.टी. व्हिजन मागे, वसई (प), तालुका वसई, जि. पालघर, वसई-४०१२०२ येथे ह्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसात दिली पाहिजे, कसूर केल्यास, माझे अशील सदर फ्लॅटचा व्यवहार पूर्ण करतील आणि कोणतेही आक्षेप, अधिकार, हक्क. हितसंबंध किंवा दावा असल्यास सोडून दिल्याचे समजण्यांत येईल व त्यानंतर कोणतेही आक्षेप, दावे विचारांत घेतले जाणार नाहीत.

> सही/-ॲडव्होकेट अस्मिता मुकणे

वकील ॲड. संजिव कांचन ॲंड कंपनी जाहीर नोटीस

ठाणे येथील मा. दिवाणी न्यायाधिश (व.स्तर) यांचे न्यायालयात (पीठासिन अधिकारी,

श्रीम. आर. जे. पब विशेष दिवाणी दावा नंबर 388/2088 नि. १३

कॉर्पोरेशन बँक शाखा - श्रीयश को.ऑप.हाऊ.सोसा., प्लॉट नंबर ८६, फ्लॅट नं. ५०, न्यू सी. व्ह्यू, नेरुळ (प.), नवी मुंबई-४०० ७०६

१) जगन्नाथ जयसिंग आरगडे

रा. ३०२, मंगलमूर्ती बिल्डिंग, प्लॉट नंबर एफ-६४, दिवे गांव, ऐरोली, नवी मुंबई रा. रुम नंबर १, स्टाफ कार्टर बिल्डिंग, हिंदू स्मशानभूमी जवळ, शिवाई विद्यालय जवळ, भांडुप (पू.), मुंबई रा. रुम नंबर ११, हिंदू स्मशानभूमी जवळ,

स्टाफ कार्टर, चिता ट्रॉम्बे, मुंबई कार्यालय - कोड नंबर ३७९१७४७, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई महान-गरपालिका, फोर्ट, ४०० ००१

२) सौ. सुनिता जगन्नाथ आरगडे रा. रुम नंबर ३०२, मंगलमूर्ती बिल्डिंग, प्लॉट नंबर एफ-६४, दिवे गाव, ऐरोली, नवी मुंबई रा. रुम नंबर १, स्टाफ कार्टर्स, हिंदू

स्मशानभूमी, शिवाई विद्यालय जवळ, भांडप (पू.), मुंबई ३) संदिप एम. सावंत रुम नंबर १४७/१०६०, एम एच बी कॉलनी, सर्वोदय नगर, जोगेश्वरी, मुंबई-४०० ०६०

१) श्री. जगन्नाथ जयसिंग आरगडे रा. ३०२. मंगलमर्ती बिल्डिंग, प्लॉट नंबर एफ ६४, दिवे गाव, ऐरोली, नवी मुंबई २) रुम नंबर १, स्टाफ कार्टर्स बिल्डिंग, शिवाई

विद्यालय जवळ, हिंदू स्मशानभूमी, भांडुप

३) रा. रुम नंबर ११, हिंदू स्मशानभूमी, शिवाई विद्यालय जवळ, स्टाफ कार्टर्स, चिता कॅम्प ट्रॉम्बे, मुंबई

४) कार्यालय – कोड ३७९१७४७ म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई महान-गरपालिका, फोर्ट, मुंबई-४०० ००१ २) सौ. सुनिता जगन्नाथ आरगडे

रा. रुम नंबर ३०२, मंगलमूर्ती बिल्डिंग, प्लॉट नंबर एफ-६४, दिवे गाव, ऐरोली, नवी मुंबई रा. रुम नंबर १, स्टाफ कार्टर्स, हिंद स्मशानभूमी, शिवाई विद्यालय जवळ, भांडुप (पू.), मुंबई

रुम नंबर १४७/१०६०, एम एच बी कॉलनी, सर्वोदय नगर, जोगेश्वरी, मुंबई-४०० ०६० ज्याअर्थी प्रतिवादी नंबर १ यांनी घेतलेल्या

३) संदिप एम. सावंत

कर्ज थकबाकी फेडीपोटी रक्कम रुपये ६,२४,१८८.०३ अशा रकमेच्या वसुलीसाठी वादी यांनी प्रस्तुत दावा दाखल केला आहे. सदर प्रकरणी तुम्हास समन्स बजावणीसाठी दिलेल्या पत्त्यावर पाठवणी केली असता सदर पत्ता सोडून गेल्याचे समजून आल्याने नोटीस समन्स बजावणी झालेली नाही.

ज्याअर्थी याद्वारे तुम्हास कळविण्यात येते की, तुम्ही वरील दाव्यास विरुद्ध कारणे दाखविण्याकरिता दिनांक ६ ऑक्टोबर, २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता या न्यायालयात व्यक्तीगतरित्या रितसर निर्दिष्ट केलेल्या विकलांमार्फत हजर राहावे. तसे न केल्यास उक्त दाव्याची एकतर्फी सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

तुम्हास अशीही नोटीस देण्यात येते की, तम्ही निर्दिष्ट केलेल्या दिनांक किंवा ज्याअर्थी बजावणीकरिता पत्ता देण्यात कसूर केल्यास तुमचा जबाब विचारात घेतला जाणार नाही. दिनांक ०१/०८/२०१६ रोजी माझ्या सहीने व कोर्टाच्या शिक्क्यानिशी दिली.

सही/-ह्कूमावरून लिपिक सही/-अधीक्षक दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) ठाणे.

PUBLIC NOTICE

of my clients 1.Shri. Govind Sitaram Jadhav 2. Prabhakar Sitaram Jadhav belongs to schedule cast and are illiterate, All persons are hereby required to take notice of the aforesaid fact and are hereby informed not to deal with in respect of all those pieces and parcel of lying being and situated at revenue son/s or claiming through them, and not be binding upon my clients. Dated 5th day of September, 2016

Adv. Uday R. Patil

MANDHAN मधाना इन्डस्ट्रीज लिमिटेड

CIN: L17120MH1984PLC033553 **नोंदणीकृत कार्यालय:**– प्लॉट नं. सी–३, एमआयडीसी, तारापुर इन्डस्ट्रीयल एरिया, बोईसर, जि. पालघर– ४०१५०६ **निगम कार्यालय:**- २०५-२१४, पेनिन्सुला सेन्टर, डॉ. एस्. एस्. राव मार्ग, परेल, मुंबई - ४०००१२ दुरध्वनी क्र. +९१-२२-४३५३ ९१९१ / फॅक्स क्र. +९१-२२-४३५३९३५८

ईमेल : cs@mandhana.com / वेबसाईट : www.mandhana.com

एसईबीआई (सूचीबध्दता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमावली, २०१५ चा विनिमय २९ सह वाचता विनियम ४७ ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, ३०जून, २०१६ रोजी संपलेल्या त्रैमासिक पर्यंतचे कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तिय निकाल इतर बाबींसमवेत विचारात घेण्यासाठी व त्यास मान्यता देण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा बुधवार दिनांक १४ सप्टेंबर, २०१६ रोजी बोलविण्यात आली आहे.

ही सूचना कंपनीच्या www.mandhana.com या संकेतस्थळावर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

मंधाना इंन्डस्ट्रीज लिमिटेड करीता

पुरशोत्तम सी मंधाना (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक)

भालचंद्रम क्लोदिंग लिमिटेड

सीआयएन – यू१७१२०एमएच२००५पीटीसी१५६४५१ नों.का.: २२०१, धवलगिरी, ऑगस्ट क्रांती मार्ग, नाना चौक, मुंबई - ४०००३६ द. : +९१-२२-४०५० ०१००, वेबसाईट : www.bhalchandram.com,

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६ रोजी स. ११.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय २२०१, धवलगिरी, ऑगस्ट क्रांती मार्ग, नाना चौक, मुंबई - ४०००३६ येथे सूचनेतील नमूद व्यवसायाच्या व्यवहारासाठी घेण्याचे नियोजित केले आहे, ज्यासह वित्तीय वर्ष २०१५-१६ करिता वार्षिक अहवाल आणि अन्य प्रपत्रे २ सप्टेंबर, २०१६ रोजी परवानगीयोग्य स्वरुपात संबंधित सभासदांना पाठविण्यात आली आहेत. संपूर्ण वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.bhalchandram.com यावरुन प्राप्त करता येईल

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३६ अन्वये असे प्रपत्र प्राप्त करण्यासाठी हक्कदार कोणत्याही व्यक्ती लेखी विनंतीवर मोफत वार्षिक अहवालाच्या संपूर्ण संचासाठी हक्कदार आहेत. सदर हेतूकरिता, सभासद कंपनीला त्यांचा नोंदणीकृत कार्यालय पत्ता वा कंपनीचे आरटीए - लिंक इनटाईम (इंडिया) प्रा. लि. यांना लिह शकतात.

पुढे याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ नुसार कट-ऑफ तारीख अर्थात २१ सप्टेंबर, २०१६ रोजी प्रत्यक्ष वा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपातील शेअर्स धारण सभासद त्यांचे मत पोर्टल www.evotingindia.com येथे ई-मतदान सुविधेद्वारे कंपनीच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील नमूद व्यवसायावर इलेक्ट्रॉनिकली देऊ शकतात. ई-मतदानाकरिता तपशीलवार प्रक्रिया/सूचना २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत समाविष्ट आहेत. सभासद ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत केले नाहीत त्यांनी कंपनीचे संकेतस्थळ www.bhalchandram.com यावर कंपनीच्या वार्षिक अहवालातील उपलब्ध सूचना पाळाव्या वा सीडीएसएल संकेतस्थळ www.evotingindia.com येथे लॉगिन करावे व ई-मतदान सुविधेचा वापर करावा.

सदर संदर्भात सभासदांना याद्वारे पुढील सूचित करत आहे की:

१. आज कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि अन्य प्रपत्राची पाठवणी पूर्ण केली.

२. ई-मतदान कालावधी रविवार, २५ सप्टेंबर, २०१६ रोजी स. ९.०० पासून सुरु होईल आणि मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६ रोजी संध्या. ५.०० वा. संपेल.

३. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान २७ सप्टेंबर, २०१६ रोजी संध्या. ५.०० वा. नंतर संमत नसेल.

४. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्या सभासदांनी मत दिले नसेल ते सभेत मत देऊ शकतील. तथापि, ज्या सभासदांनी इलेक्टॉनिक पद्धतीने मत दिले असेल ते सभेस हजर राह शकतात परंतु त्यांना सभेत मत देता येणार नाही.

५. चौकशी वा गाऱ्हाण्यांकरिता, तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि ई-मतदान मॅन्युअल जे हेल्प सेक्शनखाली www.evotingindia.co.in येथे उपलब्ध आहे त्याचा संदर्भ घ्यावा वा helpdesk.evotingindia@cdsl.com यांना ई-मेल लिहावा.

मंडळाच्या आदेशाद्वारे भालचंद्रम क्लोदिंग लिमिटेड

सही/-उमेश लाहोटी

संचालक

दिनांक : ०३.०९.२०१६ स्थळ : मुंबई

🔳 हबटाऊन लिमिटेड

सीआयएन: एल४५२०० एमएच१९८९ पीएलसी०५०६८८

नोंदणीकृत कार्यालय: आकृती सेंटर पॉईंट, ६ वा मजला, सेंट्रल रोड, मरोळ एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३. दूरध्वनी: + ९१ २२ ६७०३७४००, फॅक्स: + ९१ २२ ६७०३७४०३ ई-मेल: investorcell@hubtown.co.in, संकेतस्थळ: www.hubtown.co.in

२८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येते की, हबटाऊन लिमिटेड (कंपनी) ची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६ रोजीस स. १०.०० वा. 'किलाचंद कान्फरन्स रूम', २रा मजला, इंडियन मर्चंटस् चेंबर बिल्डिंग, इंडियन मर्चंटस् चेंबर मार्ग, चर्चगेट, मुंबई-४०००२० येथे एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेल्या साधारण आणि विशेष व्यवहारांकरिता

कंपनी अधिनियम २०१३ (अधिनियम) च्या कलम १०१ व १३६ च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ वेळोवेळी सुधारित चा नियम १८, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ३६ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') व सर्वसाधारण सभांवरील सेक्रेटरिअल स्टॅंडर्ड (एएस-२) नुसार ३१ मार्च, २०१६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीच्या कंपनीच्या वार्षिक अहवालासह त्यात करावयाच्या कामकाज मांडणारी एजीएमची सूचना सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल ॲड्रेसवर पाठवली आहे व ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार ॲंड ट्रान्स्फर एजंटकडे उपलब्ध नाहीत त्यांच्या पत्त्यावर त्यांना प्रत्यक्ष प्रती पाठवल्या आहेत. वार्षिक अहवाल, एजीएमची सूचना व अन्य दस्तावेज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून/प्रत्यक्ष पाठवून ०३ सप्टेंबर, २०१६ रोजी पूर्ण झाले.

ज्या सदस्यांना वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत प्राप्त करण्याची इच्छा असेल ते त्यांची विनंती पाठवू शकतात ती प्राप्त झाल्यावर त्यांना विनामुल्य पाठविण्यात येईल. एजीएमची सूचना आणि कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनी संकेतस्थळ www.hubtown.co.in वरही उपलब्ध आहे.

यापुढे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरत्दी सहवाचता वेळोवेळी स्धारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ च्या नियम १० आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ अन्वये सदस्यांचे रजिस्टर आणि कंपनी शेअर हस्तांतरण पुस्तके एजीएमच्या हेतूकरिता २३ सप्टेंबर, २०१६ ते दि. २९ सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवसांचा समावेश) रोजीस बंद ठेवण्यात येणार आहेत.

अधिनियमच्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ च्या नियम २०, सुधारित आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ अन्वये, एजीएमऐवजी इतर ठिकाणाहन ई-मतदान सुविधा (रिमोट-ई-मतदान) जे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)द्वारे पुरविले जात असून सूचनेतील मांडलेल्या ठरावांवर मत देण्याच्या हक्काचा वापर करण्याकरिता सदर सुविधा कंपनी त्यांच्या सदस्यांना पुरवित आहे. रिमोट ई-व्होटींगमध्ये सहभागी होण्याची संपूर्ण प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे.

२२ सप्टेंबर, २०१६ ह्या कट-ऑफ डेट रोजीस ज्यांची नावे सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज ठेवत असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत असतील असे सभासद रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्यास हक्कदार असतील आणि सीडीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीमद्वारे एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सामान्य आणि विशेष कामकाजावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांचे मत देऊ शकतील. रिमोट-ई-व्होटींग सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६ (स. ०९.०० वा. भाप्रवे) रोजी सुरूवात होईल आणि ते बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६ (सं. ०५.०० वा. भाप्रवे) रोजी संपेल.

त्यानंतर सीडीएसएलकडून रिमोट-ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल. ज्या व्यक्तींनी एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे समभाग संपादित करून कंपनीचे सभासद झाले व कट-ऑफ डेट रोजीस समभाग धारण करत असतील ते एजीएमच्या सूचनेत आणि सीडीएसएलची वेबसाईट म्हणजेच www.evotingindia.com वर उपलब्ध रिमोट ई-व्होटींगचे निर्देश आणि प्रक्रिया अनुसरून रिमोट ई-व्होटींगसाठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळव् शकतात. ते रिमोट ई-व्होटींगच्या ऐवजी एजीएममध्येही मत देऊ शकतात.

ज्यांनी रिमोट ई-व्होटींगद्वारे आधी त्यांचे मत दिले नसेल व जे एजीएममध्ये हजर आहेत त्या सभासदांसाठी मतपत्रिकेमार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध केली जाईल. सभासद मतदानाचा केवळ एक पर्याय वापरू शकतो म्हणजेच एकतर गुप्त मतदान किंवा रिमोट ई-व्होटींग. जर सभासदांनी दोन्ही प्रकारे त्यांचे मत दिले तर, गुप्त मतदानाने केलेले मतदान वैध ठरेल आणि ई-व्होटींगने दिलेले मत अवैध ठरेल. ई-व्होटींगशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता सभासद/लाभार्थी मालक helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल पाठवून सीडीएसएलशी संपर्क साधू शकतात.

एजीएममध्ये हजर राहन मत देण्यास हक्कदार सभासद त्यांच्याऐवजी हजर राहन मत देणाऱ्या प्रतिपत्रीची नेमणूक करण्यासही हक्कदार असेल आणि प्रतिपत्रीने कंपनीचा सभासद असणे गरजेचे नाही. प्रतिपत्री प्रभावी होण्यासाठी, ते रितसर मुद्रांकित, पूर्ण भरून, स्वाक्षरी करून सभेपूर्वी किमान ४८ तास आधी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा केले पाहिजेत.

ई-व्होटींग आणि मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. आशिष भट्ट, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नेमणूक केलेली आहे. कंपनीची एजीएम झाल्यानंतर २ दिवसांत ठरावांवरील निकाल घोषित केले जातील. तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह घोषित झालेले निकाल कंपनीची वेबसाईट (www.hubtown.co.in) वर प्रदर्शित केले जातील आणि स्टॉक एक्सचेंजेसना देखील कळविण्यांत येतील.

हबटाऊन लिमिटेडकरिता

चेतन एस. मोदी

कंपनी सेक्रेटरी

ठिकाण : मुंबई दिनांक : ३ सप्टेंबर, २०१६

Notice is hereby given on behalf

land bearing survey No.126, Hissa No.12 admeasuring 00.82.00 HRP village Tulinj, Taluka Vasai, District Palghar, The dispute of said land is subjudice before the hon'ble S.D.O (Prant) office at Vasai, Taking the advantage of the above said facts some person/s are doing illegal construction on the above stated land, hence the possibility of production of fake documents cannot be denied. If any person/s entering into any transaction with aforesaid peror doing any act, will be doing so, at their own risk and consequences and such acts and transctions shall

Add: Shop No.4, Trimurti Apartment, Opp. Petrol Pump, Central Park, Nallsopara (East), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 209.

ठिकाण: मुंबई दिनांक : ३ सप्टेंबर, २०१६

ई-मेल : investor@bhalchandram.com

२१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान सुविधेची सूचना

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Our client Mr. Jaison Jose & Mrs. Bobby Jose are desirous of purchasing from Oracle Financial Services Software Limited, formerly known as 'Citicorp information Technology Industries Limited' & 'i-flex solutions Limited' (hereafter referred as said Company) premises being Flat No. 12, B Wing on 1 st Floor approximately area admeasuring 900 sq.ft. built-up of Building No. 9 known as "Takshila", in the Society known as "Takshila Building No. 9 Co-operative Housing Society Ltd." constructed on land bearing Survey No.53, 54, 55 and 56 (part), Plot no.9, corresponding C.T.S. No. 1/C, lying, being and situated at Village Mulgaon, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai - 400093 (hereafter referred to as the "Flat"). The said Company ready to sell the said Flat to my client who intend to purchase the said Flat from the said Company.

Any person/s or entity having any claims, objections, right, title, estate or interest by way of sale, mortgage, transfer, possession, share, lease, exchange, gift, lien, charge, devise, bequest, trust, inheritance, loan, assignment, tenancy, sub-tenancy, bequest, succession, license, maintenance, lis-pendens, pledge, orders, judgements or decrees passed or issued by any court., Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever in the said Flat or any part thereof are hereby required to give notice in writing with supporting documents of the same to us at Flat No.604/Bwing, Global Heights, Building No.2, Anand Nagar, behind K.T. Vision, Vasai (W.), Taluka- Vasai, Dist.-Palghar, Vasai-401202 within 14 days from the date of publication hereof, failing which, my client shall complete the transaction of the said Flat and no such objections, any right, title, interest, or claim, if any will be deemed to have been waived and no such objections, claim shall be entertained thereafter.

Place: Mumbai

03/09/2016

Advocate Asmita Mukane

PUBLIC NOTICE



Alpha Pharma Daman Private Limited The Public at Large is hereby notified

COMPANIES, originally formed by the FOUNDING FATHER (LATE) SHREE KANHAIYALAL SOHANLAL AGARWAL is achieving great heights & with the Blessings of Almighty God, (Late) Shri Kanhaiyalal Agarwal & Smt.Shantidevi Kanhaiyalal Agarwal, an Amicable Family Division/Settlement was arrived at and by virtue of such abovesaid Family Arrangement/Settlement, arrived at and implemented, pursuant to execution of writings and adopting due lawful procedures, it is now a settled position that, Mr.Shyam Kanhaiyalal Agarwal, Mrs.Sarita Shyam Agarwal, Late Mr.Kamal Agarwal, duly represented by & through his wife & two sons namely Mrs.Santosh Kamal Agarwal, Mr.Saurabh Kamal Agarwal & Mr. Akshay Kamal Agarwal, respectively, Mr. Nilaksh Shyam Agarwal, and Messers Alpha Packaging Limited, had duly effected the transfer of No.022-24994360 or toll free nuber1800-222-990 in favour of myclients namely Mr. Jugal Kiran Jugal Agarwal (Director), respectively and in consequences thereto Mr. Shyam Kanhaiyalal Agarwal, Mr. Nilaksh Shyam Agarwal, Mr. Saurabh Kamal Agarwal and Mr. Akshay Kamal Agarwal, have duly Resigned from the post of Directors of Messers Alpha Pharma Daman Private Limited with effect from 20th January, 2015 and Smt Kiran Jugal Agarwal is duly appointed as the new Director to act and continue with Mr. Jugal Kanhaiyalal Agarwal (Continuing Director), in the newly constituted Board of Directors of Messers Alpha Pharma Daman Private Limited, duly re-constituted with effect from 20th January, 2015 and accordingly in the premises aforesaid, Messers Alpha Pharma Daman Private Limited, having its registered office at 515-516, Luxuria Business Hub, Dumas Road, Surat- 395 007, Gujarat, India, is now the sole Business Concern and Entity, duly managed by its newly constituted Board of Directors namely viz:

Mr. Jugal Kanhaiyalal Agarwal-Director

Mrs. Kiran Jugal Agarwal - Director who are solely empowered and authorized to deal with the management and affairs of the business activities of Messers Alpha Pharma Daman Private Limited and none else. The Public at large is hereby further informed, intimated and warned that, if any person or persons (other than the newly constituted Board of Directors, as aforesaid) represented/ represents or misrepresents or falsely acted/acts as Director/ Executive/ Employee of and for Messers Alpha Pharma Daman Private Limited &/or has made or makes any false or fictitious claim/s, suppressing true facts or stating incorrect facts and deals or engages to deal with for any business transactions or dealings (financial or otherwise), in the name of Messers Alpha Pharma Daman Private Limited, then the public at large may deal with such persons at their own risk as to its costs and consequences and myclients namely Messers Alpha Pharma Daman Private Limited, shall not be liable or responsible for the same, in any way or

whatsoever and/or under any circumstances, on account of any dubious or misrepresented business transactions/dealings, effected by anyone, acting without lawful authority and upon suppression of true facts. which please note well and remain informed. Further myclients Messers Alpha Pharma Daman Private Limited is also considering to adopt Legal Proceedings (Civil and/or Criminal) against any Wrong Doers/Mischievous Persons, for their misdeeds, offences, acts unlawfully done, in the name of Messers Alpha Pharma Daman Private Limited, which please also note well and remain informed.

Dated this 5th day of September, 2016.

[Monesh R. Sharma] Advocate High Court, Mumbai, Flat No.102/A, Ginni Apartments, Rani Sati Marg, Malad (East),

Mumbai - 400 097. Date: 05-09-2016

Place : Mumbai

MAHAVIR INDUSTRIES LIMITED

CIN: L31300MH1989PLC250547 Reg Off: 22, J.B. House, 2nd Floor, 19, Raghunath Dadaji Street,

near Handloom House, Fort, Mumbai -400001.

Ph: 022 65350073 Email: miltd.crop@gmail.com website: www.miltd.co.in

NOTICE Notice is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the members of the company will be held on Friday 30th September 2016 at 22, J.B. House, 2nd Floor, 19

Raghunath Dadaji Street, near Handloom House, Fort, Mumbai -400001 The notice setting out the Ordinary and Special business to be transacted at the AGM and the Annual report for the year ended 31st March 2016 have been forwarded to the members at their registered address. The said notice and Annual Report have been sent in electronic mode to the members to their e-mail address as registered with the Depository Participant (DP) of company. Register of members and Share Transfer Book of the Company shall remain closed from September 24, 2016 to September 30, 2016 (both days inclusive) for determining the names of Members eligible for dividend on Equity Shares, if any, declared at the meeting. The items of the business as set out in the notice of AGM may be transacted through evoting system in terms of regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The Company is providing e-voting facility to the members, to participate in the e-voting process, through the remote e-voting platform provided by NSDL (National Securities Depositary Limited) and handling by Bigshare Services Private Limited. The copy of the Annual Report along with the Notice of the AGM is available at the Company's Website www.miltd.co.in and on NSDL website

The e-voting period commences from 10:00am on Tuesday 27th September 2016 and ends on Thursday 05:00pm on 29th September 2016. The members of the company, holding shares either in physical or in demat form, as on the cut-off date of 25th September 2010 may cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the members, the member shall not be allowed to change it subsequently. The members will be able to attend the AGM even if he casts its vote using e-voting facility but shall not be allowed to caste its vote again The e-voting module shall be disabled for voting after 5:00pm on 29th September 2016 and not allowed to vote the beyond the time. The members at meeting will be able to caste vote

Any person who becomes a member of the Company after the dispatch of Notice and holds shares as on cut-off date may obtain sequence number from Company's Registrar and Share

Transfer Agent at the address mentioned in the Annual Report. M/s. Nilesh Pradhan & Co., Practising Company Secretary has been appointed as the

Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. The procedure for e-voting is given in the notice of AGM which is placed on the Company website www.miltd.co.in or on NSDL website: www.nsdl.co.in. In case of any query pertaining to e-voting visit at www.bigshareonline.com or contact Mr. Laxminarayan Upadhyay designation, Bigshare Services Pvt. Ltd. on (022) 4043 0200 or may call NSDL on the tol free number 1800 222 990.

By Order of the Board For Mahavir Industries limited Nirmala Bansal

Managing Director

Remi Sales and Engineering Limited

CIN: L31100MH1980PLC022314 Registered Office: Plot No.11, Cama Industrial Estate Goregaon (East) Mumbai-400063, Tel No.022-40589888 Fax no : 022-26852335 NOTICE

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Members o the Company will be held on Friday, 30.09.2016 at 3.00 p.m. at the Registered office of the Company to transact the business as set out in the Notice of AGM a copy of which is being sent to the Members of the Company.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is providing electronic evoting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by National Securities Depositories Limited (NSDL) on all resolutions set forth in the Notice. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right at the meeting through ballot paper. A member may participate in the AGM even after exercising hat MESSERS ALPHA GROUP OF his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM. The details of remote e-voting are given below.

- 1) Date and time of commencement of remote e-voting: 26.09.2016 (9.00 a.m. IST)
- 2) Date and time of end of remote e-voting: 29.09.2016 (5.00 p.m. IST)
- 3) Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 29.09.2016
- 4) The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e on 23rd September, 2016. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut off date i.e 23.09.2016, only shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting at the AGM.
- Any person who acquires shares of the Company and become a member after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or to Registrars to Issue and Share Transfer Agents. (RTA) at investor@bigshareonline.com
- 6) The Notice of the AGM is available on the website of the Company a www.remigroup.com and website of NSDL at www.evoting.nsdl.com

Any query/concern/grievances connected with voting by electronic means may be referred to the e-voting user manual for shareholders available at the website of NSDL. viz. www.evoting.nsdl.com. The Members may also contact NSDL at the designated e-mail address evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal of NSDL at amitv@nsdl.co.in on Tel

all their respective Share holdings to and FURTHER, NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 is also giver Kanhaiyalal Agarwal (Director), Mrs. | that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, the 24.09.2016 to Friday, the 30.09.2016 (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

> Green Initiative: Kindly register your e-mail ID with Company at rse_igrd@remigroup.com or Depositories. YOUR INITIATIVE WILL SAVE FOREST WEALTH OF OUR COUNTRY

For Remi Sales and Engineering Limited

Place : Mumbai Date: 03.09.2016

Sandeep Kasera **Whole Time Director**

MID EAST PORTFOLIO MANAGEMENT LIMITED

Regd. Office: 144 Atlanta, Nariman Point, Mumbai - 400 021 CIN No.L74140MH1991PLC062925

Notice of Annual General Meeting, E-voting and Book Closure

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the company will be held on Friday, 30th September, 2016 at 10.00 A.M. at the Corporate office of the Company at 402, 4th Floor, Apollo Complex, R. K. Singh Marg, Andheri (East), Mumbai - 400 069, to transact the business as set out in the notice calling AGM.

The Annual Report including the notice calling AGM has been sent in electronic mode to members whose e-mail IDs are registered with their Depository Participant(s) / Company / R&TA, unless the members have registered their request for a hard copy of the same. Physical copy of the annual report has been sent to those members who have not registered their e-mail IDs with the Company or Depository Participant(s). The Company has already completed the dispatch of annual report including notice calling AGM both physically as well as by e-mail.

The annual report including the notice calling AGM are also available on the Company's website (www.mideastportfolio.com). Members may also download Annual Report from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office address of the Company.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from, 28th September, 2016 to 30th September, 2016 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

Pursuant to Regulation 44 of The SEBI (LODR) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company is providing to its members facility to cast their vote by electronic means (e-voting) on all the resolution set forth in the notice of AGM. The e-voting period commences on 27th September, 2016 at 10:00 A.M. (IST) and ends on 29th September, 2016 at 5:00 P.M (IST).

The e-voting module shall be disabled by CDSL thereafter the Members are further informed that:

- a) Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 pm on 29th September, 2016.
- The facility for voting through ballot paper shall be made available at the meeting, only to those members attending the meeting, who have not already casted their vote by remote e-voting facility.
- c) A member may participate in the general meeting even after the exercising the right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the meeting.
- d) The shareholders holding shares either in dematerialized or in physical form, as on cut off date (i.e. 23rd September, 2016), may cast their vote electronically.

The shareholders who acquired shares and became members of the Company after the dispatch of Notice of the AGM may obtain login ID and password for e-voting by sending email to the Company at email id

In case any query/ grievance(s) connected with the electronic voting, members may please refer to the Frequently Asked Question (FAQ) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or the grievances can be addressed to the Company Secretary at the Registered Office of the Company or email id info@mideastportfolio.com.

For MID EAST PORTFOLIO MANAGEMENT LIMITED

Sd/-

CHAIRMAN

Place: Mumbai KISHOR A. SHAH Date: 5th September, 2016

JAYBHARAT TEXTILES AND REAL ESTATE LIMITED CIN: L99999GJ1985PLC011553

REGD. OFFICE: Village Salvav, N.H.No. 8, Taluka Pardi, Near Vapi Dist Valsad (Gujarat) - 396191. | TEL.: 0260 - 3096579 / 80

EMAIL: jaybharatcs@gmail.com / info@jaybharat.net | WEBSITE: http://Jaybharat.org NOTICE OF 31st ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that 31st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday eptember 28, 2016 at 1.30 p.m. at Village Salvav, Taluka Pardi, Near Vapi, Dist Valsad - 396191 t ransact the business as listed in the Notice of AGM dated August 12, 2016.

The aforesaid Notice and Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2016 have been sent in electronic mode to all members whose email Id's are registered with the Company/Depository participant(s). Physical copies of the Notice of the AGM and Annual Report have been sent to all other mbers at their registered address in the permitted mode. The communication relating to remote e-voting nter alia containing User ID and password along with a copy of the Notice calling the Meeting has bee

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act 2013, and Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by The Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide

- all its members (holding shares both in physical and electronic form) the facility to exercise their vote through remote e-voting to be provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The details oursuant to the said Rule are given here under: . All the businesses as set out in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means.
- The remote e-voting shall commence on Saturday, September 24, 2016 at 09.00 A.M (IST). The remote e-voting shall end on Tuesday, September 27, 2016 at 05.00 PM (IST). The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at AGM is Wednesday.
- . Any person who acquires shares and become member of the Company after the dispatch of the Notice may
- go through the remote e-voting instructions displayed on the Company's website or on the website of CDSL. The members are informed that:
- A) Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 P.M (IST) on Tuesday, September 27, 2016. B) The members present at the AGM who has not availed the facility of remote e-voting can vote through
- C) A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting. D) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner
- maintained by the depositors as on the cut-off date i.e Wednesday, September 21, 2016 only shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting in the AGM The communication and Notice of the Meeting are available on the website at : http://Jaybharat.org.

. In case of any grievances connected with facility for voting by electronic means, members may contact: Universal Capital Securities Private Limited

21, Shakil Nivas, Opp Satya Sai Baba Temple Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai- 400 093.

lotice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share fransfer Books of the Company shall remain closed from Wednesday, September 21, 2016 to Wednesday, September 28, 2016(both days inclusive) for the purpose of AGM to be held on September 28, 2016. For JAYBHARAT TEXTILES AND REAL ESTATE LIMITED

Place: Mumbai

Swaroop Singh Bhati Company Secretary & Compliance Officer

Remi Securities limited

CIN: L65990MH1973PLC016601 Registered Office: Plot No.11, Cama Industrial Estate

Goregaon (East) Mumbai-400063, Tel No.022-40589888 Fax no : 022-26852335 NOTICE

NOTICE is hereby given that the 43rd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 30.09.2016 at 5.00 p.m. at the Registered office of the Company to transact the business as set out in the Notice of AGM a copy of which is being sent to the Members of the Company.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is providing electronic evoting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by National Securities Depositories Limited (NSDL) on all resolutions set forth in the Notice. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right at the meeting through ballot paper. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM. The details of remote e-voting are given below.

- 1) Date and time of commencement of remote e-voting: 26.09.2016 (9.00 a.m. IST)
- 2) Date and time of end of remote e-voting: 29.09.2016 (5.00 p.m. IST)
- 3) Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 29.09.2016 4) The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e on 23rd September, 2016 Aperson whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial
- be entitled to avail the facility of remote e-voting / voting at the AGM. Any person who acquires shares of the Company and become a member after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or to Registrars to Issue and Share Transfer Agents. (RTA) at investor@bigshareonline.com

owners maintained by the depositories as on the cut off date i.e 23.09.2016, only shall

The Notice of the AGM is available on the website of the Company at www.remigroup.com and website of NSDL at www.evoting.nsdl.com

Any query/concern/grievances connected with voting by electronic means may be referred to the e-voting user manual for shareholders available at the website of NSDL. viz., www.evoting.nsdl.com. The Members may also contact NSDL at the designated e-mail address evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal of NSDL at amitv@nsdl.co.in on Tel No.022-24994360 or toll free nuber1800-222-990

FURTHER, NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, the 24.09.2016 to Friday, the 30.09.2016 (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

Green Initiative: Kindly register your e-mail ID with Company at rs_igrd@remigroup.com or RTA or Depositories. YOUR INITIATIVE WILL SAVE FOREST WEALTH OF OUR COUNTRY For Remi Securities Limited

Place : Mumbai Date: 03.09.2016

Nand Kishore Mittal Whole Time Director

ESSAR[†]

ESSAR SECURITIES LIMITED

Regd. Office: 56, New No.77, C.P. Ramaswamy Road, Abhiramapuram, Chennai-600018. Tel.: +91-44-2499 1992 Website: www.essar.com • Email: eslinvestors@essar.com CIN No.: L65990TN2005PLC071791

NOTICE OF 11TH ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 11th Annual General Meeting of the Members of Essar Securities Limited (CIN-L65990TN2005PLC071791) will be held on Friday, September 30, 2016 at 11.00 a.m. at Essar House, 5th Floor, 7, Esplanade, Chennai - 600 108 to transact the business as set out in the notice convening the AGM

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 23, 2016 to September 30, 2016 (both days inclusive) for the purpose of AGM of

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations 2015 the notice is hereby given that:

1. The Notice of AGM alongwith Annual Report for the year ended March 31, 2016 has been sent to all the members individually at their registered addresses in the prescribed modeon September 3, 2016.

Members holding shares as on the cut-off date i.e. September 23. 2016 may cast their vote electronically on the Ordinary business as set out in the Notice of AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) from a place other than

- venue of AGM ("remote E-Voting"). All the members are informed that: The Ordinary business as set out in the Notice of AGM may be
- transacted through voting by electronic means; ii. The remote e-voting shall commence on Tuesday, September
- 27, 2016 at 9.00 a.m.; The remote e-voting shall end on Thursday, September 29, 2016
- iv. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is September 23, 2016;
- v. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. September 23, 2016, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
- Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot papers shall be made available at the AGM; c) The members who have cast their vote by remote e-voting facility, may also attend the AGM but shall not be entitled to cast vote again; and d) a person whose name is recorded in the Register of Members maintained by the Company as on the cut off date i.e. September 23, 2016 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through
- ballot paper; vii. The notice of the AGM is available on the CDSL's website https://www.evotingindia.com.
- viii.In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Helps Section of https://www.evotingindia.com or call on helpdesk no:18002005533 or contact Mr. Wenceslaus Furtado, at the designated email ID: wenceslausf@cdslindia.com at telephone no. 022-22728588 who will also address the grievances connected with the voting by electronic means.

For Essar Securities Limited Date: September 5, 2016 N B Vyas Director Place: Mumbai

NOTICE

Notice is hereby given that certificates Nos. 19389,9390 |19391, 19392, 19393, 19394 19395, 19396, 19397, 23500, 30101, 30102, 30103, 30104 30105, 30106, 30107, 30108 30109 and 30110 for 1400 Equity Shares of Rs. 10/- each in HGI Industries Limited. standing in the name of |Mr. Sanjay Bagrodia have been lost and that an application for the issue of duplicate certificates in respect there of has been made to the Company to whom any objection should be made within one month from the date of this announcement. The Public are cautioned against

shares. Date: 05th September 2016 Place: Mumbai.

dealing in any way with these

HIGH COURT T & I. J. PETITION NO. 20 OF 2016

-Petitioner Deceased

NOTICE 1) Sudhakar Venkat Rao

C. Awalaskar Sadan, S. H. Palkar Marg, Near Veer Savarkar Road, Mumbai 400 028 PLEASE TAKE NOTICE that Mr. Sushil S. Manghir Malani the Petitioner abovenamed has filed above petition for letters of Administration of last Will and Terrament of Mr. Sitaldas T. Manghir Malani, the deceased, who

PLEASE TAKE FURTHER NOTICE that Mr. Sitaldas died learning a Will dated 25" Sept. 1972 in which you are the Attesting witness.

PLEASE TAKE FURTHER NOTICE that in compliance of office requisitions, your affidavit is required for proving the attestation of the said Will of the deceased.

YOU ARE THEREFORE HEREBY CALLED upon to file your affidavit within 14 days of publication of this notice with the attach of protonotary & Senior Master at High Court at Bombay or contact the undersigned for purpose of filing you.

Affidavit of Attesting witness. Dated this 03rd day of September 2016.

died on 29.03.1997.

Mr. Sushil Sitaldas Manghir Malani

Mr. Sitaldas Teckchand Manghir Malani

ANIL K. LULLA Advocate, High Court, Ararat, 2[™] Flr. 89, Meadows Street. Fort, Mumbai - 400 023.



Regd. Off: 307, Arun Chambers, Tardeo Road. Mumbai - 400 034. **Tel:** +91-22-40500100 | **Fax:** +91-22-40500150 Email: investor@lahotioverseas.com Website: www.lahotioverseas.in CIN-L74999MH1995PLC087643

NOTICE OF 21st ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING FACILITY

NOTICE IS HEREBY given that the 21st ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, 29th September, 2016 at 03.00 p.m. at the Registered office of the Company at 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034, to transact the business as set out in the Notice. The Notice of the AGM along with the Annual Report and other documents for the financial year 2015-2016 has been sent to the concerned Members in permitted mode on September 3, 2016. The full Annual Report can be accessed from the Company's website www.lahotioverseas.in.

Any Person, who is otherwise entitled to receive such documents under Section 136 of the Companies Act, 2013, is entitled to full set of Annual Report free of cost upon a request in writing. For this purpose, Members may write to the Company at its Registered Office address or to the Company's RTA – Link Intime India (India) Pvt. Ltd.

NOTICE IS FURTHER given that pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and disclosure Requirement) Regulation, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. 22nd September, 2016, may cast their vote electronically on the business set out in the Notice of the 21st Annual General Meeting of the Company through E-voting facility at www.evotingindia.com portal. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of the 21st Annual General Meeting.

Members who have not registered their email IDs may follow the instructions available in the Annual Report of the Company on the Company's website www.lahotioverseas.in or at CDSL website www.evotingindia.com to login and use the e-voting facility.

In this regard, the Members are hereby further notified that:

- i. Today the Company has completed the dispatch of Notice of Annual General Meeting and other documents.
- ii. E-voting period shall commence from Monday, 26th September, 2016 at 09.00 A.M. and ends on Wednesday, 28th September, 2016 at 05.00 p.m.
- September, 2016. iv. Member who have not voted through electronic means can vote at the Meeting. However,

Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M. on 28th

a member who has casted his votes electronically can attend the meeting but cannot cast

v. In case of any query or grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.co.in under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

By order of the Board,

Lahoti Overseas Limited

Company Secretary

Mrunal Vaidya

Place : Mumbai

Dated: September 3, 2016

Date: 03.09.2016

Place: Mumbai

HUBTOWN LIMITED

CIN: L45200MH1989PLC050688

Registered Office: Ackruti Center Point, 6th floor, Central Road, Marol MIDC, Andheri (East), Mumbai 400093 Phone: + 91 22 67037400; Fax: + 91 22 67037403;

E-mail: investorcell@hubtown.co.in; Website: www.hubtown.co.in

NOTICE OF THE 28th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Twenty-Eighth Annual General Meeting (AGM) of Hubtown Limited will be held on Thursday, September 29, 2016 at 10.00 a.m. at 'Kilachand Conference Room', 2nd floor, Indian Merchants' Chamber Building, Indian Merchants Chamber Marg, Churchgate, Mumbai 400020 to transact the businesses as set out in the Notice of the AGM. Pursuant to the provisions of Sections 101 and 136 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Regulation 36 of SEBI (Listing Obligations and Disclosure

physical copy through permitted mode to the registered addresses of those members whose e-mail addresses were not available with the Company/Registrar and Transfer Agent. The electronic transmission / physical dispatch of Annual Report, Notice of AGM and other documents was completed on September 03, 2016. If any member wishes to get a printed copy of the Annual Report, the Company will send the same, free of cost, upon receipt of request from the member. The Annual Report alongwith the Notice of the AGM is also available on the Company's website - www.hubtown.co.in. Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 42 of the Listing

Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will

remain closed from September 23, 2016 to September 29, 2016 (both days inclusive) for

Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations') and Secretarial Standard on

General Meetings (SS-2), the Notice of the AGM setting out the businesses to be transacted

thereat together with the Annual Report of the Company for the financial year ended

March 31, 2016, have been sent to all the members to their registered e-mail addresses and

the purpose of the AGM. In compliance with the provisions of Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing the remote e-voting facility to members to cast their vote electronically through the electronic voting platform of Central Depository Services (India) Limited ('CDSL') from a place other than the venue of AGM ('remote e-voting'). The detailed process for participating in the remote e-voting is provided

in the notes to the Notice of the AGM. Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories, as on cut-off date, September 22, 2016, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the Annual General Meeting and may cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of the AGM through electronic voting system of CDSL The remote e-voting shall commence on Monday, September 26, 2016 (09.00 a.m. IST) and will end on Wednesday, September 28, 2016 (05.00 p.m. IST). The remote e-voting module

shall be disabled by CDSL thereafter. Those persons who acquire shares and become members of the Company after dispatch of the Notice of the AGM and hold shares as on the cut-off date, may obtain the login ID and password for remote e-voting by following the instructions and process of remote e-voting as mentioned in the Notice of the AGM and on website of CDSL i.e. www.evotingindia.com. They can also vote at the AGM instead of remote e-voting.

Voting through ballot paper shall also be made available to those members who attend the AGM and have not already cast their vote by remote e-voting. The members can opt for only one mode of voting i.e. either by Ballot or remote e-voting. In case, members cast their votes through both the modes, voting done by Ballot shall be considered valid and the votes cast

through e-voting shall be considered as invalid. In case of any queries relating to e-voting, members/beneficial owners may contact CDSL by sending e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com.

A member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself and such proxy need not be a member of the Company. Proxies in order to be effective, should be stamped, completed, signed and deposited at the Registered Office of the Company not less than 48 hours before the meeting.

Mr. Ashish Bhatt, Practicing Company Secretary has been appointed as Scrutinizer to oversee the e-voting and poll process in a fair and transparent manner. The results on resolutions shall be declared within 2 days of the conclusion of the AGM of the Company. The results declared alongwith the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website (www.hubtown.co.in) and would also be communicated to the stock exchanges.

> For Hubtown Limited Sd/-

Chetan S. Mody Company Secretary